

APOLLO FINVEST

(INDIA) LTD.

CIN: L51900MH1985PLC036991 REGISTERED OFFICE: Unit No. 803, Morya Blue Moon, Veera Desai Industrial Estate, Andheri West, Mumbai, Maharashtra 400053

Email: <u>info@apollofinvest.com</u> Contact No. 022-62231667 / 68

August 24, 2022

The Secretary, **BSE Limited**25th Floor,
Phizore Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

Scrip Code: 512437

Subject: Newspaper Advertisement- Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sirs,

Please find enclosed herewith copies of the newspaper advertisement published in compliance with Circular No. 20/2020 dated May 05, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs, for intimation regarding the 36th Annual General Meeting (AGM) of the Company to be held on Wednesday, September 21, 2022, through Video Conference/Other Audio Visual Means and other requisite information to the shareholders.

We request you to take the above information on record.

Thanking you,

For Apollo Finvest (India) Limited

Mikhil Innani

Managing Director & CEO

DIN: 02710749

Through this notice, all the people are informed that in the name of the late SMT. PUSHPA PRAMOD CHOWDHARY, the deceased member of this Housing Society, flat no. 304 and after his death his nephew MRS, RUPALI RAJESH RANE has been made application for transfer of flats, share capital and membership of the society, when the proposal was submitted to the Deputy Registrar MMRDA, he informed that the right and responsibility to transfer to the heirs after completing the prescribed procedure as per the provisions of the rules and bye-laws in this regard, by the Society. The decision should be taken on the basis of the heir certificate. The deceased member of the society has not registered an heir with the society as per the provisions of Maharashti Co-operative Societies Act, 1960 Rules, 1961 and approved bye-laws. Objections ar suggestions were also sought in this regard by a public notice dated 26/07/2022 However, no one has claimed for the said flat. Therefore, it is now reported once agair that the applied nephew, If any person other than MRS. RUPALI RAJESH RANE heir is the heir of the original deceased member or if any other legal partner has any objectior to the heir, such persons or organizations should take prior notice and time with the secretary of the above society within 15 days from the date of publication of this advertisement. Contact us between 6 pm and 9 pm. If no objection is raised within the prescribed period, the applicant who has applied to the society as heir is the legal hei of the flat of the deceased member. With this in mind, the society will make the final decision to transfer the names of the applicants, the shares of the deceased members and the flats in the society. After that, the executive board will not consider any application of anyone and the executive board will not be responsible for any legal damages

For, Navdurga Co-op. Housing Society Ltd.

Date: 24/08/2022

President / Secretary / Treasurer

SHRIRAM HOUSING FINANCE LIMITED

Reg.Off.: Office No.123, Angappa Naicken Street, Chennai-600001 Branch Office: Solitaire Corporate Park, Building No 10,1062, ousing finance 6th Floor,Guru Hargovindji Marg,Chakala, Andheri East,

Mumbai - 400 093 Website: www.shriramhousing.in PHYSICAL POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the authorised officer of Shriram Housing Finance Limited (SHFL) under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued demand notices to the Borrowers details of which are mentioned in the table below to repay the amount mentioned in the said demand

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that The Authorised Officer of Shriram Housing Finance Limited has taken the Physical possession of the property described in the possession notice in exercise of powers conferred on him pursuant to the orders passed by The Hon'ble CJM THANE in Case no.1467/2022 Order Dated.28/07/2022 under section 14 of the Sarfaesi Act-2002 and pursuant to the notice issued by the Hon'ble Court Commissioner Notice Dated.08/08/2022 respectively and under Section 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the Security Interest (Enforcement) Rules, 2002, on this 20th August 2022.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Shriram Housing Finance Ltd. for an amount as mentioned herein below with interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Borrower Name and address

Mr. Zubair Ahmad Khan (Purchaser / Borrower) Prop of Nisha Garments Room No.933, Vishwakarama Chawl, Rajiv Gandhi Nagar, Bandra Link Road, Dharavi Bus Depo, Dharavi, Mumbai – 400 017

1b. Mr. Zubair Ahmad Khan (Purchaser / Borrower)

Prop of Nisha Garments, Gala No.3, Naik Nagar, Prem Nagar, Ag ra Road, L.B.S Marg, Near Durga, Sion, Mumbai - 400 022

1c. Mr. Zubair Ahmad Khan (Purchaser / Borrower)

Flat No.A/1, Ground Floor, Pritisangam Villa CHSL, Plot RH-45, MIDC, $Residential \ Zone, Phase-II, Dombivali-East, Thane-421\ 201.$

2a. Mrs. Zainab Khatoon w/o. Zubair Ahmad Khan (Co-Borrower) Room No.933, Vishwakarama Chawl, Rajiv Gandhi Nagar, Bandra Link Road, Dharavi Bus Depo, Dharavi, Mumbai – 400 017

2b. Mrs. Zainab Khatoon w/o. Zubair Ahmad Khan (Co-Borrower) Gala No.3, Naik Nagar, Prem Nagar, Agra Road, L.B.S Marg, Near Durga, Sion, Mumbai - 400 022

2c. Mrs. Zainab Khatoon w/o. Zubair Ahmad Khan (Co-Borrower) Flat No.A/1, Ground Floor, Pritisangam Villa CHSL, Plot RH-45, MIDC, Residential Zone, Phase - II, Dombivali - East, Thane - 421 201.

Amount due as per Demand Notice Rs.36,31,305/- (Rupees Thirty Six Lakh Thirty One Thousand Three Hundred

and Five Only) as on 09.02.2022 in Loan Account.no. SHLHMUMB0003358 with further interest at the contractual rate, within 60 days from the date of receipt of the said notice. 13(2) Notice Date. 24/02/2022

Description of Mortgaged Property

All that piece and parcel of residential Flat No A/1. Ground Floor in Society known as Preetisangam Villa Co Operative Housing Society Ltd, Plot No RH-45, MIDC Residential Zone, Phase II, Dombivali, Kalvan, Maharashtra – 421 201 within the limit of Kalyan Dombivli Municipal Corporation . Bounded as under-

PATHAN

AADITYA

AADITYA

OCUMENT

AS PER DOCUMENT

AS PER DOCUMENT

PER DOCUMENT

DOCUMENT

DOCUMENT

PER DOCUMENT

DOCUMENT

North: - Row House No S-01 East: - Sector 6 Lane West: - Row House no S-17South: - Road

Place: DOMBIVALI THANE Date: 20-08-2022

Sd/- Authorised Office Shriram Housing Finance Limited

PATEL

I HAVE CHANGED MY NAME FROM

ZUBAIR KHAN AS PER DOCUMENT

BHAVESH

HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM

MEENAKUMARI KANHAIYALAL KALAI

HAVE CHANGED MY NAME FROM

RAJAB ALI TO RAJABALI NAGOR

HAVE CHANGED MY NAME FROM

VISHWABHARATI BHAGWAN PARAB

TO RASHMI EKNATH PARAB AS

HAVE CHANGED MY NAME FROM

CHANDNI HYDER SAYYED AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM MOULALI MODIN SAHEB SHAIKI

TO MOULA ALI SHAIKH AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM ADAMALI VALI PATEL TO ADAM

VALI PATEL AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM MAYOOR MANGALCHAND VASITA

O MAYUR MANGAL BAGERIA AS

I HAVE CHANGED MY NAME FROM ARTI BABURAM YADAV TO AARTI

HAVE CHANGED MY NAME FROM

PRACHI MANAV SINHA AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM

GOPALBHAI SHUKLA TO GOPAL

HAVE CHANGED MY NAME FROM

BHAVIBEN SHUKLA TO BHAV SHUKLA AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM

GOPALBHAI PRAMODBHAI SHUKLA

TO GOPAL SHUKLA AS PER

YADAV AS PER DOCUMENTS

PANKAJ

SHUKLA AS PER DOCUMENT

VAISHALI PATEL AS PER

ZUBAIR

CHANGE OF NAME CHANGE OF NAME

HAVE CHANGED MY NAME FROM NAZMA NAYYAR SAYYED TO NAZMA SHANU KHAN AS PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM JAYESHKUMAR RAMNIKI AI RAMI TO JAYESH RAMANLAL RAMI PER DOCUMENT

. HAVE CHANGED MY NAME FROM JIGNESH GIRISHBHAI PARMAR TO JIGNESH GIRISH PARMAR AS PER OCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM SHRADDHA SACHIN DEVADIGA TO HEMANT DEVADIGA AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMD OOMR FAIZAN MOHD UMAR FAIZAN MOHD MOII SHAIKH AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY FROM LATHA VIJAYA SHETTY TO HEMAVATHI VIJAY SHETTY AS PER OCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM PESHAVARIA MANOJ SHANTILAL TO PESHAWARIA MANOJ SHANTILAL

AS PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM SIDDHI JATASHANKAR TIWARI TO SIDDHI PAVAN PANDEY AS PER

DOCUMENT HAVE CHANGED MY FROM SHAFINAAZ / SHAFINAZ T

SHAFINAZ MOHD SHAFI SHAIKH A PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM SHAFI / SHAIKH SHAFI / MOHI

SHAFI TO MOHD SHAFI SHAIKH A PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM

KHAN AMIN MOHAMMED NASIM TO **MOHD AMIN NASIM KHAN** AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM MANSOORI MOHAMMAD UBAID MOHAMMAD IRFAN / MANSOORI MOHHAMAD UBAID MOHHAMAD IRFAN / MOHD UBAID MOHD IRFAN MANSOORI TO MOHAMMED UBAID MOHAMMED IRFAN MANSOORI AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD IRFAN MANSOORI MOHHAMAD IRFAN MANSOORI TO MOHD IRFAN AS PER DOCUMENTS

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी, विद्युत विभाग



प्रथम फेर ई-निविदा सुचना क्रमांक ९ सन २०२२-२३

मनपाच्या मा. आयुक्त निवास इमारतीच्या छतावर ऑन ग्रीड सोलार पॉवर सिस्टीम बसविणेकामी निविदा महानगरपालिकेचे संकेतस्थळावर दिनांक २४.०८.२०२२ ते ०२.०९.२०२२ पर्यंत उपलब्ध आहेत. तरी ऑनलाईन निविदा संकेतस्थळावर mahatenders.gov.in दिनांक ०२.०९.२०२२ पर्यंत ३.०० वाजेपर्यंत मागविणेत

> सही/ (एल.पी. गायकवाड) शहर अभियंता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी

NOTICE

Mr. ARUN YASHWANT KANVINDE, a Member holding 100% undivided right, title & Interest along with shares of the society, In Flat No. A/102, First Floor in New Veena Vihar Coop. Hsg. Soc. Ltd., Plot No. A-1, Dattamandir Road, Dahanuka Wadi, Kandivali West, Mumbai - 400067, died on 13/01/2022 leaving behind his Daughter/s Miss Neelam A. Kanvinde (alias Mrs. Neelam Milind Deshpande) & Miss. Neeta A. Kanvinde (alias Mrs. Neeta Vishal Lanjekar) as his class 1 legal heirs.

The Society New Veena Vihar CHSL has transfer of the said right, title and interest of the deceased Member holding said Flat No. A/102 along with rights of 10 shares of society to Mrs. Neelam Milind Deshpande & Mrs. Neeta Vishal Lanjeka

vide M.C. Meeting resolution no. 3 on 14/07/2022.

The said Mrs. Neelam Milind Deshpande & Mrs. Neeta Vishal Lanjekar intends to sell and dispose the above said Flat along with rights of shares of the society to my Client/s Mr. Kiril Shantilal Bhagwandas Shah & Mrs. Chhaya Kirit Shah.

I, Adv. Rajat K. Singh hereby invites claims or objections from the heir/s or other claimants / objectors to the transfer of the said right, title and interest of the deceased Member holding said Flat within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of their claims and if no claims/ objections are received within the period prescribed thereof, my client shall proceed to conclude the negotiations and no claims shall be entertained thereafter.

Adv. Rajat K. Singh Office No. 138, 1st Floor, Ostwal Ornate, Bldg. No 2/A, Near Jain Mandir, Jesal Park, Bhayander East, Dist. Thane - 401105 (Mob. No.8169875195)

Date: 24/08/2022.

PUBLIC NOTICE

It is hereby notified to General Public by means of this Public Notice that the following Fire, Motor & Misc. covernotes issued by The Oriental Insurance Company Ltd., Divisional Office No.4, Manget House, 3rd Floor, N.M. Marg, Ballad Estate, Mumbai - 400001. are lost, whereby missing complaint is lodged at Ramabai Ambedkar Marg Police Station, Mumbai 400001 vide Register No. 27849/2022 dated 23.08.2022. Complaint against Misplace Covernotes.

NO.	BOOK ID	COVERNOTE	DEPT	NO. OF MISSING COVERN OTES
1	44798	120000 CN -A 503 & 504	11	2
2	44806	12000 CN-A107713/7714/7715/7724	48	4
3	44806	CN-212-2635	31	1
4	793714	CN-G298-7445	31	1
5	857734	CN-593-4810/4815	31	2
6	857733	CN-594-4846/4848	31	2
7	864741	CN-597-4920	31	1
8	CN -596-4786 TO 4809 & 4811 TO		31	83
9	862012	CN-595-14874	31	1
10	873676	CN — 60815197	31	1
11	829359	CN-G-393-9851& 9852	31	2
12	873674	CN-606-15130	31	1
13	873759	CN-G-601-15079	31	1
14	867044	CN-G 1445-36121	31	1
15	823017	CN-G-370-9748	31	1
16	915287	CN-640-15998	31	1
17	915286	CN-639-15971	31	1
18	888515	CN-612-15284	31	1
19	1051613	CN-1102-7526/7532	31	2
20	1021262	CN-100725162	31	1
21	1041271	CN-1011-25250	31	1
22	1041270	CN-1101-27507 & 27513	31	1
23	1041272	CN- 1012-25283	31	8
24	972739	CN-724-18097	31	1
25	1004428	CN-995 - 24862/24868/24873/24874/24875	31	1
26	997271	CN-744-18588	31	5
27	997270	CN-743-18568	31	1
28	997304	CN-746-18626	31	1
29	997307	CN-990-24750	31	1
30	983898	CN-732-18298	31	1
31	990859	CN-740-18495	31	1
32	1004421	CN-993-24822	31	1
		TOTAL		133

It is further notified that the lost Fire, Motor & Misc. covernotes is the property of The Oriental Insurance Company Ltd., and the misuse of it will draw stern legal action. and the general public hereby also cautioned to not get engaged by any scrupulous element regarding the lost Fire, Motor & Misc. Cover notes. The Oriental Insurance Company Ltd. will not be liable for any misuse of the Fire, Motor & Misc. Covernotes. For The Oriental Insurance Company Ltd.

SD/-Divisional Manager
Divisional Office No.4, Manget House, 3rd Floor, N.M. Marg, Ballad Estate, Mumbai - 400001. PLACE : MUMBAI DATE: 24.08.2022

Read Daily Active Times

FERVENT SYNERGIES LIMITED

B/7-8, Satyam Shopping Centre, M. G. Road, Ghatkopar (East), Mumbai – 400 077 Corporate Identity Number: L24239MH2009PLC193843 NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR 13TM ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 13th Annual General Meeting of the Shareholder of Fervent Synergies Limited will be held on Thursday, 22nd September, 2022 at 11:00 a.m. IST through Video Conferencing ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') facility to transact business as set out in the notice of AGM which is being circulated for convening this AGM. The Company has sent notice of AGM on 22[™] August, 2022 through electronic mode to the Members whose email address are registered with the Company/Depositories in accordance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA) vide Circular dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021 and May 05, 2022 and SEBI circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022.The Annual Report for the financial year 2021-2022 is available and can be downloaded from the Company's website www.ferventsynergies.com and the website of National Securities Depository Limited (NSDL) www.evoting.nsdl.com.

In Compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended) the Members are provided with facility to cast their votes on all resolution set forth in the Notice of AGM using electronic voting system (e-voting) provided by NSDL The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them ir the paid up equity share capital of the Company as on Thursday, 15th September, 2022 ("cut-off date"). The remote e-voting period commences at 9.00 a.m. Monday, 19th September 2022 and

shall close at 5.00 p.m. on Wednesday, 21st September, 2022. During this period, member may cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDI thereafter. Those members who shall be present in the AGM through VC/OAVM facility. and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and otherwise re not barred from doing so shall be eligible to vote through remote e-voting system

The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as of the cutoff date may obtain the Login ID and password by sending request to evoting@nsdl co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote evoting then he/she can use his/her existing User ID and password for casting their Votes.
For details relating to remote e-voting please refer to the Notice of AGM, In case of any

queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting sdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request atevoting@ The details of the AGM are available on the website of the Company at www erventsynergies.com, NSDL at www.evoting.nsdl.com, BSE Limited at www.bs

Date: 23/08/2022

For Fervent Synergies Limited Sanjay Thakkar (DIN: 00588420)

Apollo Finvest (India) Limited (CIN: L51900MH1985PLC036991)

Registered Office: Unit No. 803, Blue Moon, 8th Floor, Veera Desai Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053. Email: info@apollofinvest.com; Website: www.apollofinvest.com; Tel: 022-62231667

NOTICE ON INFORMATION REGARDING 36° ANNUAL GENERAL MEETING OF THE Company to be held through video conference/other audio-visual mean: Notice is hereby given that the 36th Annual General Meeting ("AGM") of the Apollo Finvest (India) Limited ("Company") will be held through Video conferencing at 11:30 A.M. (IST) to transact the businesses that will be set forth in the Notice of the AGM.

In view of the continuing Covid-19 Pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide it General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 2/2021, 19/2021, 21/2021, and 2/2022 dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 08, 2021 December 14, 2021, and May 05, 2022, respectively (collectively referred to as "MCA Circulars"), permitted the holding of the AGM through VC / 0ÅVM, without the physical presence of the Shareholders at a common venue. In compliance with the MCA Circulars and other relevant of the Circular of the Ci provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder ("Act") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015

("Listing Regulation"), the AGM of the Company is being held through VC / OAVM. In accordance with the aforesaid MCA Circulars and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide it's Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/ CIR P/2021/11, and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022, respectively (hereinafter collectively referred to as "Circulars"), the electronic copy of the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2021-22 will be sent to al the Shareholders whose email addresses are registered with the Company/Depositor Participant(s). The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-22 will also be available on the Website of the Company at www.apollofinvest.com and on the website of the Stock Exchange i.e., BSE Limited at www.bseindia.com and on the CDSL websit at www.cdslindia.com. Shareholders can attend and participate in the AGM through VC / OAVM facility only and their attendance shall be counted for the purpose of determining the quorum under Section 103 of the Act. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the

The Company is providing remote e-Voting facility ("remote e-Voting) to all the Shareholders to cast their vote on all the Resolutions which are set out in the Notice of AGM. Members have the option to cast their vote using the remote e-Voting or through e-Voting system during the AGM The manner of remote e-Voting for the Shareholders holding shares in dematerialized and physical mode will be provided in the Notice of AGM.

In case you have not registered your e-mail address and/or not updated bank account mandate

for received of dividend, please follow the below instructions:					
Dematerialized Holding	Register/update the details in your Demat account, as per the process advised by your Depository Participants (DP)				
Physical Holding	Register/update the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms with the Registrar & Transfer Agent of the Company, LinkIntime India Private Limited (LIIPL).				

he Company has also sent the letters for furnishing the required details on February 21, 2022, t furnish PAN, KYC details, and Nomination pursuant to SEBI Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD RTAMB/P/CIR/2021/655 dated November 03, 2021, read with clarification issued by SEB Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2021/687 dated December 14, 2021.

This notice is being issued for the information and benefit of all the Shareholders of the Company in Compliance with the applicable circulars of the MCA & SEBI.

Date: August 23, 2022

Mikhil Inna Managing Director & CEC DIN: 02710749 NOTICE

For Apollo Finvest (India) Limited

NOTICE is hereby given that the certificates

or 32, 24, 188, 39, 145, 2 and 2 equity share

having certificate nos, 248305; 248473

253393;258297; 258299; 191989; 18550

respectively and having distinctive nos 132765794 to 132765825 132772635 to

132772658; 133007060 to 133007247 134754778 to 134754816; 134754822 to

134754966;129543159 to 129543160 129523587 to 129523588 respectively o

Ultratech Cement Limited under folio no 31480192; 81481962; 81586934; 81585679

31585695: K0007132 and A000643

respectively standing in the names of Annapurna

Ghosh and/or Krishna Mohan Ghosh have been

lost or mislaid and the undersigned has applied

to the company to issue duplicate certificates fo

the said shares. Any person who have a claim in respect of the said shares should write to

our Registrar, KFin Technologies Private

imited, Selenium Tower B, Plot 31-32

Gachibowli, Financial District, Hyderabad

500032 within one month from this date els

the company will proceed to issue duplicate

Annapurna Ghosh (Deceased

Smita Mitra (Applicant

Krishna Mohan Ghosh (Deceased

SHUBHAM HOUSING DEVELOPMENT FINANCE CO. LTD. Corporate Office: 425, Udyog Vihar Phase IV, Gurgaon-122015 (Haryana) Ph.: 0124-4212530/31/32, E-Mail: customercare@shubham.co Website: www.shubham.co

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY) Vhereas the undersigned being the authorized officer of the Shubham Housing Development Finance Company Limited hereinafter called Shubham) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice calling upon borrowers to repay the amount within 60 days from the date of receipt of the said notice.

he borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersign nas taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act ead with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002.

The horrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property wil e subject to the charge of Shubham Housing Development Finance Company Limited for an amount detailed below and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Details are as below:

Demand Notice

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

ASHTAVINAYAK DRUSHTI CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Titwala (W.), Tal. Kalyan, Dist. Thane

Reg. No. TNA/KLN/HSG/(T.C.)/2089/2008-09

Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and

Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following

roperty. The next hearing is kept on - 12/09/2022 at 12.30 p.m.

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership

Respondents - 1) Shri. Madhav Govind Lele, 2) Smt. Shama

Dhananjay Mukherjee, 3) M/s. Sai Pooja Construction Company through

Shri, Bola Shankar Ram Suresh Dubey and those who have interest in

the said property may submit their written say at the time of hearing in

the office mention at below address. Failure to submit any say it shall be

presumed that nobody has any objection and further action will no take

Description of the property -

Mauje Manda (Titwala), Tal. Kalyan, Dist. Thane

Hissa

No	Borrower(s) Name	Date & Amount	Secureu Asset	Date	
1	Loan No.OKAL180200005011118 Shanta Kishor Naik, Nilesh Kishor Naik	& ₹ 9,96,260/-	Flat No.202, 2nd, Floor, Swami Samarth Apartment House No.1720, Ghansoli Gaon, Lekha No.GH- 0000611414, Ghansoli Gaon, Gawli Dev Chowk Ghansoli, Navi Mumbai Thane Maharashtra -400701	20-08-2022	
2	Loan No.OPAL190900005023145 Kishor Baban Dongre, Manisha Kishor Dongre	20-05-2022 &	Flat No.402, Fourth Floor, Cicilia Heights, Survey No.10, Milkat No. 3069, Village Gokhivare, Vasai East Valuka //- Vasai, District Palghar, Thane Maharashtra-401208		
PI	Place : Gurgaon Authorised Officer				

810.00 Sq. Mtr.

Place : Gurgaon Date: 23.08.2022

Old Survey

812.71 Sq. Mtr.

Loan No./

Shubham Housing Development Finance Company Limited

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE GANESH SADAN CO-OP. HSG. SOC. LTD.

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership

Affixation

Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the followin property. The next hearing is kept on - 12/09/2022 at 12.30 p.m.

Respondents - 1) Shri. Vishnu Shripat Nanavare, 2) Smt. Lila Vishnu Nanavare, 3) Shri. Sharad Vishnu Nanavare, 4) Shri. Kiran (Karan) Vishnu Nanavare, 5) M/s. Ganesh Universal, Partner by Partnership Shri. Ratilal Dhanji Patel and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take

Description of the property

l	Old Survey No.	New Survey No.	CTS No.	Plot No.	Area		
	237/1 2 (P)	219	1159 to 1164	1	562.50 Sq. Mtr.		

Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable SEAL Sd/-

Advancements in Pacemaker Technology: The New Leadless Device



Navi Mumbai: Pacing technology for many decades has been composed of a attached generator to leads (wires) that placed are usually inside the heart. These traditional pacemakers surgically implanted under your skin in the upper chest creating a scar and a bump. A pacemaker (size of tea bag) is a small device with a computer chip, with a built-in power source in the form of batteries that is equivalent to size of coin. This batterypowered device sends electrical energy via 1 or 2 wires called leads which placed inside right upper (atrial) or right lower (ventricle) chambers of the heart. Conventionally, monitors the electrical activity in the heart and works as an inverter. leadless Recently. pacemakers have studied been clinical settings and now available for use in many countries 1. Now with advancement technology in pacemaker is new introduced which is just a vitamin capsule sized pacemaker 2. This device does not require cardiac wires surgical (leads) or "pocket" under the skin to deliver a pacing therapy. Instead, the device is small enough to be delivered through a catheter (a straw like structure) and implanted directly into the heart providing safe alternative conventional pacemakers without complications associated with leads all while cosmetically being invisible3. Leadless Pacemaker carries psychological benefit. It does not include a scar and bump, size of vitamin capsule and follows a concept of "out of sight, out of mind". Although complications with traditional

pacemakers infrequent, when they occur, expensive to treat and invasive the patient4. Realworld use of Leadless Pacemaker has shown a 63% reduction in major complications compared traditional e.g. pocket related issues (hematoma), related most importantly infection5.

pacemakers procedure pneumothorax and Dr. Rahul Gupta, Senior Interventional Cardiologist at Apollo Hospital and Cardium Clinic, Navi Mumbai shares "84 years old male, with transient episodes of giddiness, ECG showed affection of 3 electrical wires of heart called as trifascicular block. Extended ECG monitor showed long gaps between the heart beats. These findings put the patient at high risk of sudden fainting and injuries to the body which could have been life threatening. The option of pacemaker discussed, the patient's and family opted for the capsule leadless pacemaker which doesn't require any cuts. The procedure was carried out in 30 minutes and panem discharged was the same day. This recent advancement pacemaker in technology provides an opportunity for relatively safe and effective treatment. Disclaimer: "Any and all the Information provided in the article are independent views expressed by Dr Rahul Gupta Senior Interventional Cardiologist at Apollo Hospital and Cardium Clinic, Navi Mumbai for general overview and educational purposes only and is not intended to be a medical advice. You are required to consult vour registered medical practioner for any clarifications around

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE NAV MEENAKSHI CO-OP. HSG. SOC. LTD.

this article."

Add :- Ulhasnagar no. 4, Tal. Ulhasnagar, Dist. Thane Reg. No. TNA/ULR/HSG/(T.C.)/8645/1996-97

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership lats (Regulation of the promotion of Construction, Sale, Managemer and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 12/09/2022 at 12.30 p.m.

Respondents - 1) M/s. Meenakshi Enterprises through Partne Shri. Kishan K. Lahori, 2) Smt. Bhaminibai Bhaskar Pagare and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further

Description of the property -Mauje Ulhasnagar, Tal. Ulhasnagar, Dist. Thane

Barek No. 1417 2 Room No. 01	20592	20 Ulhasnagar-4	389.63 Sq. Mtr.

Registrar Co.Op. Societies, Thane

First floor, Gaondevi Vegetable SEAL Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 25331486. Sd/-Competent Authority & District Dy

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane

Date: 23/08/2022

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable SEAL

New

Survey No.

5/4/B

Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 25331486. Sd/-Competent Authority & District Dy. Date: 23/08/2022 Registrar Co.Op. Societies, Thane

Add :- Dombivali, Tal. Kalyan, Dist. Thane

Reg. No. TNA/KLN/HSG/(T.C.)/4711/1991-92

Mauje Dombivali, Tal. Kalyan, Dist. Thane

I	Old Survey No.	New Survey No.	CTS No.	Plot No.	Area			
	237/1 2 (P)	219	1159 to 1164	1	562.50 Sq. Mtr.			
١	Office of District Deputy Registrar.							

Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 25331486. Competent Authority & District Dy. Date: 23/08/2022 Registrar Co.Op. Societies, Thane

पत्रकार भवनाच्या ठेकेदाराला आणखी एक दणका,अनधिकृत इमारतीवर हातोंडा ठाणे, दि.२३ :

ठाण्याच्या गावदेवी येथील पत्रकार भवन उभारून बळकावणाऱ्या ठेकेदाराला आणखी एक दणका मिळाला आहे. पत्रकार भवनाशेजारी ठेकेदाराने उभारलेली अनधिकृत इमारत धोकादायक बनल्याने तसेच, शासनाने सदरचा भूखंड ताब्यात घेतल्यामुळे सदरची इमारत तोडण्याची कारवाई कडेकोट पोलीस बंदोबस्तात सोमवारपासुन सुरू करण्यात आली. तर गेल्या वर्षी पत्रकार भवनाची वास्तू जमीनदोरन करण्यात आल्यानंतर काही दिवसापुर्वीच जिल्हा प्रशासनाने सदरचा भूखंड ताब्यात घेण्याचे आदेश जारी केले होते. ठाणे जिल्हा पत्रकार संघाला राज्य शासनाने गावदेवी येथील भूखंड पत्रकार भवन बांधण्यासाठी दिला होता. संघाच्या तत्कालीन कार्यकारीणी

सदस्यांनी बेकायदेशीर करारनामा करून शासनाची कोणतीही परवानगी न घेता पत्रकार भवन उभारले होते. ठेकेदार राजन शर्मा यांनी पत्रकार भवना व्यतिरिक्त लगतच आणखी एक बेकायदा तीन मजली इमारत उभारली होती. याप्रकरणी शासनाने शर्तभंगाची कारवाई सुरू केली असता ठेकेदार शर्मा याने न्यायालयात स्थगिती घेतली. मात्र तत्कालीन कार्यकारीणी, प्रशासन यांनी सदरची स्थगिती उठवण्याचा कोणताही प्रयत्न न केल्यामुळे गेली पंचवीस वर्षे या दोन्ही इमारतींचा ताबा ठेकेदार शर्मा यांच्याकडेच होता. तो या दोन्ही इमारतींचा गैरवापर करून यातील काही गाळे भाड्याने देऊन काही गाळे विक्री करून शासनासह पत्रकारांची फसवणूक केली होती.तर, तत्कालीन कार्यकारिणीने त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पत्रकारांसाठी राखीव असलेल्या या भूखंडाचा वापर गेल्या वर्षात ही बाब ठाणे

पत्रकारांसाठी झालाच नाही. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ठाण्याचे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी हा भूखंड शासनाच्या ताब्यात घेण्याचा आदेश ३ ऑगस्ट २०२२ रोजी काढला. तसेच, या जागेवरील इमारती तात्काळ निष्काषित करून रिकाम्या झालेल्या या भूखंडाला तारेचे कंपाउंड करून तेथे शासनाचा बोर्ड तहसीलदार यांनी त्वरित लावावा. असे आदेश दिले होते. त्यानुसार, सोमवारी बेकायदा इमारत तोडण्याच्या कारवाईला पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडुन सुरुवात करण्यात आली.

सर्वसाधारण को यह सचित किया जाता है कि राजनीतिक दल जय हिन्द जय भारत राष्ट्रीय **पार्टी** के नाम से रजिस्ट्रीकृत होना प्रस्तावित है। पार्टी कार्यालय- **बीके नम्बर-1366, रूम** नम्बर-10, मराठा सेक्सन-32, स्टेशन रोड, नियर उल्हास विद्यालय, प्रदीप वाडापाव सेन्टर आगे, उल्हास नगर, थाने महाराष्ट्र-421004 में स्थित है। इस दल ने लोक

प्रतिनिधित्व अधिनियम 1951 की धारा 29क के अधीन राजनीतिक दल के रूप में रजिस्ट्रीकरण के लिए भारत निर्वाचन आयोग नई दिल्ली को आवेदन प्रस्तुत किया है, पार्टी के पदाधिकारियों के नाम/पता नीचे दिए गए हैं:-अध्यक्षः हेमंत सुखदेव शिंदे

महासचिवः प्रसून राजीव स्वरूप कोषाध्यक्षः कुणाल मोरेश्वर अलमालकर यदि किसी को जय हिन्द जय भारत राष्ट्रीय **पार्टी** के रजिस्ट्रीकरण में कोई आपत्ति हो तो अपनी आपित्त इसके कारणों सहित सचिव (राजनीतिक दल), भारत निर्वाचन आयोग निर्वाचन सदन,अशोका रोड़, नई दिल्ली-110001 को इस सूचना के प्रकाशन के 30 दिनों के भीतर भेंजे।

PUBLIC NOTICE

Mr. Suresh Madhay Kharat, a member of The Charkop (I) Kanyakumari Co Op Hsg Society Ltd., Regd. No.: 4331 Dt 28.04.89, having address at Plot No. 302, Charkop, Kandivali (west), Mumbai 400067, holding flat no. 03, of society, has reported to the society that original Share Certificate No. 3, for 5 shares, distinctive nos. 11 to 15, has been misplaced and application has been made for Duplicate Share Certificate.

The Society hereby invites claims & objections from claimants/ objectors for ssuance of duplicate Share Certificate within SEVEN Days from the publication o his notice, with copies of documents and proofs in support of their claim/ objection for the secretary of the society.

If no claim/ objection is received within the prescribed period above, society shall be free to issue Duplicate Share Certificates as prescribed under the Bye Laws of the Society, a copy of which is available for inspection bet 11 am to 5 pm on working days from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

Mumbai - 23 August, 2022

For The Charkop (I) Kanyakumari CHSL Sd/- Hon. Secretary/ Chairmar

tru

ट्रकॅप फायनान्स लिमिटेड (पुर्वीची धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालयः नोंदणीकृत कार्यालय ३रा मजला, इमारत क्र.४, डीजे हाऊस, जुना नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९, महाराष्ट्र. जीएसटी क्र.:२७एएएसीडी९८८७डी१झेडसी

जनतेस कळविण्यात येते की, टुकॅप फायनान्स लिमिटेड (पुर्वीची धनवर्षा फिनवेस्ट लि.)ने **चेंबूर** येथे **दिनांक २६ ऑगस्ट, २०२२** रोजी **स.११.००वा**. तारण ठेवलेल्या सोन्यांच्या दागिन्यांचा लिलाव

शाखेचा पत्ताः <mark>ट्रुकॅप फायनान्स लिमिटेड (पुर्वीची धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड), दुकान क्र.१</mark> भोजराज इमारत, आयआयएफएलच्या पुढे, अकबरअलीजच्या समोर, सायन-ट्रॉम्बे रोड, चेंब्र नाका, चेंबूर, मुंबई–४०००७१.

आमच्या ज्या गाहकांनी देणी दिलेली नाहीत. अशा आमच्या विविध गाहकांच्या कर्ज खात्यातील ताग न्हणून ठेवलेल्या दागिन्यांचा लिलाव करावयाचा आहे. आमच्या या लिलावाची सूचना रितसर सदर कर्जदारांना पाठविण्यात आलेली आहे.

खाली नमद केलेल्या शाखेच्या नावासह आमच्या विविध ग्राहकांच्या थकबाकी असलेल्या कर्ज खात्यातील तारण म्हणून ठेवलेल्या सोन्यांच्या दागिन्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.

ठाणे शाखा: PRTHA00116, PRTHA00163, PRTHA00164, PRTHA00167, PRTHA00201 DV2200000012267. DV220000017238. DV2200000020222. DV220000022018 DV240000020967, GL0000000011620, GL0000000013895, GL0000000013896, GL000000015161, GL0000000016808, GL0000000019767.

वसई शाखा: DV210000016027. DV210000021879. DV210000024925. DV240000024059 GL000000015172, GL000000015873, GL0000000016146, GL0000000016500 GL0000000016552, GL000000016723, GL000000017301, GL000000018505,

मिरा रोड शाखा: GL0000000015036, GL000000015184, GL000000015476, GL000000015666, GL000000016215, GL0000000017100, GL0000000017163,

चेंबुर शाखा: DV220000010001, DV2200000023092, DV2000000009312, GL000000015268, GL000000015771, GL000000016845, GL000000017593, GL000000018370, GL000000019055, GL0000000019072, GL0000000020595, GL0000000020912.

डोंबिवली शाखा: PRDOM00096, PRDOM00111, PRDOM00459, DV2200000020388, DV2200000020948, DV2200000021645, DV2200000022942, DV2200000022944 DV2200000025362, GL0000000011674, GL0000000012938, GL0000000013197 GL000000013767, GL000000013866, GL000000014213, GL000000014252 GL000000014403. GL000000014442. GL000000014446. GL000000014466 GL000000014475, GL000000014539, GL0000000015037, GL0000000015126 GL0000000016746, GL0000000017013.

मालाङ शाखा: DV2200000022006. DV2200000022562. GL000000011623. GL000000014459, GL000000014760, GL0000000015538, GL0000000015542, GL000000015553, GL000000015570, GL0000000015574, GL0000000017411

उल्हासनगर शाखा: GL0000000009558.

अधिक तपशिलाकरिता, कृपया टुकॅप फायनान्स लिमिटेड (पुर्वीची धनवर्षा फिनवेस्ट लि.) यांना संपर्क करा.

संपर्क क्रमांक: ९८७०४२४१०७

ट्रुकॅप फायनान्स लिमिटेड (पुर्वीची धनवर्षा फिनवेस्ट लि.) *कोणतीही पूर्व सूचना न देता लिलाव* करावयाच्या खाते क्रमांकामध्ये बदल करण्याचे आणि/किंवा लिलाव पुढे ढकलण्याचे/रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवीत आहे.)

द्रकॅप फायनान्स लिमिटेड (पुर्वीची धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड)

NOTICE

NOTICE is hereby given that the certificate

for 32, 24, 188, 39, 145, 2 and 2 equity share

253393;258297; 258299; 191989; 18550

espectively and having distinctive no 32765794 to 132765825; 132772635 t

132772658; 133007060 to 133007247 134754778 to 134754816; 134754822 t

34754966:129543159 to 129543160

29523587 to 129523588 respectively

Iltratech Cement Limited under folio

31480192: 81481962: 81586934: 8158567

31585695; K0007132 and A000643

respectively standing in the names of Annapurn Ghosh and/or Krishna Mohan Ghosh have bee

lost or mislaid and the undersigned has applie

o the company to issue duplicate certificates for

he said shares. Any person who have a clai

in respect of the said shares should write to our Registrar, KFin Technologies Privat

imited Selenium Tower B Plot 31-33

500032 within one month from this date els

Place : Mumbai

Date: 23.08.2022

Annapurna Ghosh (Decease

PUBLIC NOTICE

Mrs. Laxmibai Savalaram Ghadigaonkar (alias: Mrs. Laxmibai Savalaram Gaonkar), a

member of the RAIGAD Co-Operative Housing Society Limited, having address at Sarova

omplex, Samata Nagar, Kandivali East, Mumbai – 400101, and holding Flat No. A-1/1402,

Complex, Samata Nagar, National East, Windon 1400 (17), and holding Frait No. A-171402, if the building of the society, died on 12/03/2022, without making any nomination. Mr. Chandrashekhar Savalaram Gaonkar, has made an application for transfer of the shares of

he Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to

the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such

documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner asis provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the

society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

अपोलो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३६९९१

नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र.८०३, ब्ल्यु मून, ८वा मजला, वीरा इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यु लिंक रोड,

अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. द्रर.:०२२-६२२३१६६७, ई-मेल: info@apollofinvest.com,

वेबसाईट: www.apollofinvest.com

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमाने

३६वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, अ**पोलो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड** (कंपनी) ची ३६वी वार्षिक

ार्वसाधारण सभा स.११.३०वा. भाप्रवे एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासार्ट

कोविड-१९ महामारीचा प्रभाव असल्याने सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रः

क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१ व ०२/२०२२ अनुक्रमे दिनांक

८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२२, १३ जानेवारी, २०२१, ८ डिसेंबर, २०२१, ११

डेसेंबर, २०२१ आणि ५ मे, २०२२ (संयुक्तपणे एमसीए परिपत्रके) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्य

ास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची अनुमती मिळाली आहे. कंपनी कायद

0१३ च्या लागु तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट) नियम २०१

लिस्टिंग रेग्युलेशन्स) मधील आवश्यक तरतुदी पुर्ततेनुसार सहवाचिता एमसीए परिपत्रकानुसार कंपनीची एजीएम

परोकत एमसीए परिपत्रके आणि सिक्यरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) चे परिपत्र

5.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 =

SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 अनुक्रमे दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१

त्र १३ मे, २०२२ (यापुढे परिपत्रके म्हणून संदर्भ) नुसार एजीएम सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२

करिता वार्षिक अहवालाची विद्युत प्रत ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा ठेवीदार सहभागीदाराकडे नों

आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जाईल. एजीएम सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता वार्षिव

महवाल कंपनीचे संकेतस्थळ www.apollofinvest.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई

लेमिटेड संकेतस्थळ www.bseindia.com आणि सीडीएसएलच्या www.cdslindia.com वेबसाईटव

पलब्ध आहे. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत सहभागी होता येईल. व्हीसी/ओएव्हीएममार्प

भित सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत सहभागी होणाऱ

जीएम सचनेत नमद सर्व ठरावांवर भागधारकांना त्यांचे मत देण्यासाठी कंपनीने रिमोट ई-वोटिंग सविध (रिमोट ई-वोटिंग) दिली आहे. रिमोट ई-वोटिंग वापरून किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीन त्यांच

तुमचे ई-मेल आणि/किंवा लाभांश प्राप्त करण्यासाठी आवश्यक बँक खाते नोंद/अद्यायावत नसल्यास कृपय

वास्तविक भागधारणा विहित नमना आयएसआरमध्ये तपशील नोंद/अद्यायावत करावे आणि कंपनीचे निबंधव

पॅन, केवायसी आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडीम आरटीएएमबी

पी/सीआयआर/२०२१/६५५ दिनांक ३ नोव्हेंबर, २०२१ सहवाचिता स्पष्टीकरण सेबी परिपत्रक क्र.सेबी/

र्चओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडीम_आरटीएएमबी/पी/सीआयआर/२०२१/६८७ दिनांक १४ डिसेंबर

२०२१ नुसार नामांकनपत्रे दिनांक २१ फेब्रुवारी, २०२२ रोजी आवश्यक तपशील सादर करण्यासाठी कंपनीने

सदर सूचना कंपनीच्या भागधारकांना एमसीए व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार माहिती व लाभाकरिता प्रसिद्ध

(एलआयआयपीएल) सह इतर आवश्यक नमुना सादर करावे

तुमच्या ठेवीदार सहभागीदार (डीपी) द्वारे सल्ल्यानुसार तुमच्या डिमॅट खात्यात तुम ई–मेल नोंद करण्यासाठी डिपॉझिटरी सहभागीदारकडे संपर्क करावा.

व भागहस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

अपोलो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेडकरित

व्यवस्थापकीय संचालक व सीईओ

मिखील इन्ना

डीआयएन:0२७१०७४

ादस्यांनी कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये मोजणी केली जाईल.

। पर्याय सहस्यांकहे असेल हिसँह स्वरू

सदस्यांकरिता रिमोट ई-वोटिंगची पद्धत एजीएम सूचनेत नमुद आहे.

व्हेडीओ कॉन्फरन्सिंगने आयोजित करण्यात येत आहे.

हीसी/ओएव्हीएममार्फत होईल.

ब्रालील सुचनांचे पालन करावे:

सर्वांना पत्र पाठविले आहेत.

करण्यात येत आहे.

ठिकाणः मुंबई दिनांकः २३ ऑगस्ट. २०२२ for and on behalf of RAIGAD CHS Ltd.

Hon. Secretary

Krishna Mohan Ghosh (Decease

the deceased member to his names.

Date : 24/08/2022 Place : Mumbai

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मुळ प्राप्तकर्ते/सदस्य श्री. अनिल रघुबिर सक्सेना यांन खोली क्र.बी-७, मालवणी ओमकार साई को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉर क्र.२४, आरएससी-८, मालवणी, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००९५ या जागेबाबत सद सोसायटीद्वारा वितरीत मुळ भागप्रमाणपत्र माझे अशील <mark>श्रीमती अलिशानबी मुनिर शेख</mark> यांच्याकडून हरवले आहे, ज्याकरिता मालवणी पोलीस ठाणे, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००९५ येथे दिनांक २२.०८.२०२२ रोजीचे ऑनलाईन पोलीस तक्रार क्र.२७६४२-२०२२ नसार तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर जागेबाबत उपरोक्त मुळ भागप्रमाणपत्र आणि/किंवा जाग किंवा भागावर कोणताही अधिकार, हक्क किंवा हित, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालर्क हक्क आणि/किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह **ॲड. श्री. अनुज विनोद मोरे, वकील,** मुंबई उच्च न्यायालय कार्यालय पत्ताः **एमओआर असोसिएटस्**, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसोलि. आरएससी-१, गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, असे दावे कोणत्यार्ह अटीशिवाय त्याग व स्थगित केले आहेत.

मुंबई, आज दिनांकीत २४ ऑगस्ट, २०२२ अनुज विनोद मोरे

वकील, मंबई उच्च न्यायालय

(उप-विधी क्र.३५ अन्वये)

मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवल/मालमत्तेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत हक्क मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नमुना जाहीर सूचन

श्री. कुलवंत सिंग व श्रीमती अमर प्रीत कौर हे अंजु को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता-ए-१०, अंजु कोहौसोलि., मलबार हिल रोड, मुलुंड कॉलनी, मुलुंड पश्चिम, मुंबई-४०००८२ या सोसायटीचे सदस्य होते आणि गेसायटीच्या इमारतीमधील **फ्लॅट क्र.ए–१०** तसेच दिनांक ०६.०१.१९८८ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.१० अंतर्ग भनुक्रमांक ४६ ते ५० दोन्ही समाविष्टसह धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) शेअर्सचे धारक होते. श्री. कुलवंत सिंग् यांचे १०.०७.२०२२ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. श्रीमती अमर प्रीत कौर यांनी त्यांचे दोन्ही मुले श्री प्रभदीप सिंग कुलवंत सिंग जनजुआ यांना ५०% भागधारक व श्री. मनजोत कुलवंत सिंग यांना ५०% भागधारक म्हणू ारसदार नेमले आहे. सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल लमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ (पंधरा)** दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील ाभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्य पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. व देलेल्या मदतीत जर काही दावे / आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल /मिळकतीमधीर शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षे ।सायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्य नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सद सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत स.११.०० ते दु.४.०० दरम्यान उपलब्ध आहेत.

ठिकाण: मुंबई दिनांक: 0६.०८.२०२२ अंजु को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड

च्या वतीने व करित

डंडियन क्रिकेटर्स असोसिएशन

सीआयएन : U92419MH2019NPL327653 निर्णाकृत कार्यालय : ८०४ जी स्वर्थअ, व. मुं. नाम कार्यालयाजवः अवास्त्र मार्ग, घाटकोपर (पूर्व), मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र – ४०० ०७७, भारत. ई-मेल : office@indiancricketerassociation.com वेबसाइंट : www.indiancricketersassociation.com दूष्ट्यनी : +91-80-4095-2309

सूचना

गद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सभासदांची ३ री वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) कॉर्पोरेट कामकाज मंत्रालया बाहर पूर्वना दर्भवा वता आह का, करनाच्या समासदाचा द त्या वाषक सबसाधरण समा (एवाएम) काभारट कामकाच मारावायव्य परिपक्तक है, ०.८५,२०२१, दि, १३.७४,२०२०, दि, ०६,०५,२०२०, दि, १३.९,२०१२ व ०५,०५,२०२५ (प्रामीस् परिपक्त म्हणून उल्लेखित) च्या तरहुर्दीच्या तसेच कंभन्या कायदा, २०१३ च्या अन्य लागू तरहुर्दीच्या अनुपालनांनर्गत सामायिक ठिकाणी समासदांच्या प्रत्यक्ष उत्तर्थतीविमा गुरुवार, दि, १५,०९,२०२२ रोजी स. ११,०० वाजता विहडीओ कॉन्फरिन्संग (व्हॉसी)/अदर आडिओ विल्ड्युअल मोड (ऑएव्हीएम) या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. ३ ऱ्या एडीएमचे स्थळ कंपनीचे नोंत्णीकृत कार्यालय समजण्यात याथे.

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदवलेले आहेत अशा सभासदांना कंपनीने दि. ३१.०३,२०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिताच्या वार्षिक अहवालासमवेत ३ री एजीएम आयोजित करणारी सूचना नॅरानल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिम्टिड (एएएसडीएल) च्या माध्यमातून दि. १९.०८.२०२२ रोजी पाठवलेली आहे. ज्या सभासदांचे ई-मेल आवडीज् नोंदणीकृत नसतील त्यानी त्यांचा ई-मेल पता नोंदणीकृत करण्यासाठी दि. १९.०९.२०२२ पर्वत, त्यांची नाव, कोलिओ क्रमांक, पर्वेक क्रमांक क्रमांक तसेच क्रिकेट असोसिएरानचे नाव यांसमवेत कंपनीला office@indiancricketersassociation.com येथे संपर्क

ज्या सभासदांना सूचना व वार्षिक अहवाल प्राप्त झालेला नसेल ते सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट <u>www</u> indiancricketersassociation.com वरून Stake holders Info section अंतर्गत डाऊनलोड करू शकतील किंव office@indiancricketersassociation.com वेथे लिहून सदर दस्तावेजांची सॉफ्ट कॉपी मागबू शकतील. एजीएमची वरील नेर्देशित सूचना व वार्षिक अहवाल एनएसडीएलची वेबसाइट www.evoting.nsdl.com वरही उपलब्ध आहे.

समास्तर एजीएममध्ये केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून सहभाग घेऊ शकतील. व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून उपस्थित राहण्याकरिताचे निर्देश तसेच परोक्ष ईं–मतदान वा एजीएममध्ये ईं–मतदानाद्वारे मत देण्याचे स्वरूप एजीएम आयोजित न्रणाऱ्या सचनेत दिलेले आहे. सचनेमध्ये सभासदांकरिताच्या लॉग इन अर्हतेसंदर्भातीलही निर्देश आहेत. कंपन्या कायदा. २०१ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून सभेस उपस्थित राहणारे सभासद कोरमकरिता गणले जातील कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ च्या तरतुरी तसेच कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० सुधारित केल्यानुसार याअंतर्गत ३ ऱ्या एजीएमच्या सूचनेत विहित सर्व ठरायांवर सभासदांना आपली मते देण्यासाठी कंपनी परोक्ष ई-मतदान सुविध उपलब्ध करून देत आहे. परोक्ष ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने एनएसडीएलची सेवा नेमली आहे.

परोक्ष ई–मतदान कालावधी सोमवार, दि. १२.०९.२०२२ रोजी स. १०.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल व बुधवार, दि. १४.०९.२०२ रति इन्मतान कालाबया तामबार, हि. १८,००,२००१ राजा २०,००० था. (भाग, ४.५) चुरू हाइस्य बुंबबार, हि. १८,००,२००,२००१ राजी सार्व, २०० वा. (मा. प्र. वे.) संपेत. तत्पश्चता एपएसडीएलकडून ई-मतदानाचे मोड्ड्य सत्तताकांता अवार्यले करणवा वेदंब हि. १९,०६,२०२२ (निर्धार्ति अंतिम तारीख गोजीनुसार) कंपनीचे समामद असलेल्या व्यक्ती परोब ई-मतदान वा एजीएममध्ये मतदा कंक शकतील. निर्धार्ति अंतिम तारखेनुसार च्या व्यक्तीचे नाव समामदांच्या रिकस्टामध्ये नोंद असेल अशा व्यक्ती परीक्ष ई-मतदा किंवा एजीएममध्ये मतदान सुविधा प्राप्त करू शकतील. निर्धारित अंतिम तारखेनुसार समामद नसलेल्या व्यक्तींनी सदर सूचना केवव माहितीसाठी समजावी. एजीएमच्या सूचनेमध्ये ई-मतदानाचे स्वरूप/प्रक्रिया दिलेली आहे.

सुचनेच्या पाठवर्णीपरचात एखादी व्यक्ती निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि, ०९.०९.२०२२ रोजीनुसार कंपनीची सभासद बन असल्यास सदर व्यक्ती <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विमंती पाठवून लॉग इन आयडी व पासचर्ड प्राप्त करू राकेल. पुढे, ई-मतदानाची सुविधा एजीएममध्येही उपलब्ध असेल व एजीएममध्ये उपस्थित असलेले व परोक्ष ई-मतदानाद्वारे मत न दिलेल सभासद, त्यांना मत देण्यापासून प्रतिवधित केतेले नसल्यास एजीएममध्ये आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील. ज्या सभासदांन परोक्ष ई-मतदानाच्या माध्यमातून यापूर्वीच आपले मत दिलेले असेल असे सभासद एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील, परंतु त्यांन

परोक्ष ई-मतदान प्रक्रिया तसेच एजीएमदरम्यान मतदानाची प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पदातीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्ष nठी कंपनीने कु. प्रीती शेठ – कार्यरत कंपनी सचिव – मे. प्रीती जे. शेठ ॲन्ड असोसिएट्स, यांची परीनिरीक्षक म्हण्

इलेक्ट्रॉनिक माध्यमात् मतदान सुविधेशी संबंधित कोणत्याही चौकशीसाठी तुम्ही <u>www.evoting.nsdl.com</u> च्या download section यर उपलब्ध समासतंकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व समासतंकरिताचे श-ौंक्रियस सर्पीग्र बाचावे किंवा टीक क्रि. २,८०० २२५ ९९० /८०० २२४ ४३० वेशे संकंस साधाव किंवा कु. सिता मोटे, सहायक व्यवस्थामक ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३ यांना येथे <u>evoting@</u> nsdl.co.in/saritam@nsdl.co.in विनंती पाठवावी वा ०२२ - २४९९४८९० येथे संपर्क साधावा

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

व्हेटो स्विचगियर्स ॲण्ड केबल्स लिमिटेड

सीआयएन: एल३१४०१एमएच२००७पीएलसी१७१८४४ नोंदणीकृत कार्यालय: ५०६, ५वा मजला, प्लॉट क्र.बी-९, लॅंडमार्क इमारत, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र - ४०००५८. कॉपोरेट कार्यालय: ४था मजला, प्लॉट क्र. १०, डेज हॉटेल, एअरपोर्ट प्लाझा स्कीम, हॉटेल रेडिसन ब्लूच्या मागे, टोंक रोड, दुर्गापुरा, जयपूर-३०२०१८ (राजस्थान) फोन: १४१-६६६७७५० वेबसाइट: www.vetoswitchgears.com ई-मेल: cs@vetoswitchgears.com

व्हेटो स्विचगियर्स आणि केबल्स लिमिटेडची १५वी वार्षिक सभा व्हीसी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग)/ओएव्हीएम (अन्य दृकश्राव्य माध्यम) द्वारे

येथे कळविण्यात येत आहे की, व्हेटो स्विचिंगयर्स ॲण्ड केबल्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्याची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) २८ सप्टेंबर, २०२२, बुधवार, दु.०३:००वा. व्हीसी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग)/ओएव्हीएम (अन्य दकश्राव्य माध्यम) द्वारे एजीएम बोलावण्याच्या सचनेत नमद व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदीनुसार, सहववाचिता साधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७, २०२०, २०/२०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१ आणि ०२/२०२२ एजीएम व्हीसी, ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जार्डल आणि सहकार मंत्रालय (एमसीए) आणि भारत सरकार आणि सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी जारी केलेले इतर सर्व लाग कायदे आणि परिपत्रके सूचनेत नमूद केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष व्यवसाया विचारविमर्श करण्याकरिता. सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी किंवा ओएव्हीएमद्वारे एजीएम आयोजित करण्यास परवानगी देणे. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मद्वारे सभासदांना एजीएममध्ये उपस्थित राहण्याची सुविधा दिली जाईल.

वरील परिपत्रकांचे पालन करून, २०२१-२२ वित्तीय वर्षाच्या १५ व्या वार्षिक अहवालासह एजीएमच्य सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सर्व भागधारकांना पाठवल्या जातील ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटर्र सहभागीदाराकडे नोंदणीकृत/उपलब्ध आहेत.

जर तुम्ही तुमचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केला नसेल आणि/किंवा कंपनी/ डिपॉझिटरी सहभागी सोबत लाभांश प्राप्त करण्यासाठी अनिवार्य केलेले तुमचे बँक खाते अपडेट केले नसेल तर तुम्ही कृपया तुमच मेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्यासाठी खालील सूचनांचे पालन करू शकता:-

कृपया तुमचे ईमेल पत्ते, मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील आणि/किंवा फॉर्म वास्तविक भागधारणा आयाग्मआर-१ मधील दतर तपशील आणि दाग्दाव ने कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी, बिगशेअर सर्विसेस प्रा.लि. कार्यालय क्र.एस६-२, ६वा मजला. पिनॅकल बिझनेस पार्क. अहरा सेंटरच्या पढे. महाकाली लेणी रोड अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३. दूरध्वनी. ०२२-६२६३८२९५ ईमेलः info@bigshareonline.com www.bigshareonline.com सोबत विहित केलेले इतर तपशील प्राप्त करण्यासाठी अपडेट करा.

डीमॅट भागधारणा

कृपया लाभांश मिळण्यासाठी तुमचे ईमेल पत्ते, मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील आणि/किंवा इतर तपशील त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींमार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजसह अपडेट करा.

🔈 सदस्यांनी लक्षात ठेवावे की १५ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२२ चा वार्षिव अहवाल कंपनीच्या www.vetoswitchgears.com या स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (बीएसई आणि एनएसई) आणि सीडीएसएल (ऍमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करणारी एजन्सी) च्या www.evotingindia.com वेबसाइटवर उपलब्ध असेल. सभासदांना एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रम

व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची संधी असेल. डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात, वास्तविक स्वरूपात भागधारणा केलेल्या सदस्यांद्वारे एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग /ई-व्होटिंगची तपशीलवा प्रक्रिया आणि ज्या भागधारकांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांना एजीएम सचना प्रदान केली आहे.

तुमच्या कंपनीच्या संचालक मंडळाने ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता प्रत्येकी रु १०/- दर्शनी मुल्याच्या प्रति इकिटी समभाग रु.१/- च्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे, उं आगामी एजीएमच्या सदस्यांच्या मान्यतेच्या अधीन आहे.

इलेक्ट्रॉनिक बँकेच्या आदेशाची नोंदणी न केल्यामुळे, इलेक्ट्रॉनिक क्लिआरेंग सेवेद्वारे किंवा इतर कोणत्यार्ह माध्यमातून लाभांश थेट त्यांच्या बँक खात्यात प्राप्त करू न शकलेल्या सदस्यांना कंपनी लाभांश वॉरंट/ बॅकर्सचे चेक/डिमांड ड्राफ्ट पाठवेल.

सदस्यांनी कृपया लक्षात घ्या की आयकर कायदा, १९६१ तुसार, वित्त कायदा, २०२० मधील सुधारणांतुसार १ एप्रिल २०२० रोजी किंवा नंतर कंपनीने घोषित केलेला, दिलेला किंवा वितरित केलेला लाभांश सदस्यांच्या हातात करपात्र असेल आणि कंपनीला लागु कर दरांवर लाभांश भरताना टीडीएस कापुन घेणे आवश्यक आहे, टीडीएसचे दर सदस्याच्या श्रेणी आणि निवासी स्थितीवर अवलंबून असतील. सदस्यान त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदार ('डीपी') सह आयटी कायद्यानुसार त्यांची निवासी स्थिती, पॅन, श्रेणी पूर् आणि/िकंवा अद्यतनित करण्याची विनंती केली जाते किंवा ऑस्टीए/कंपनीकडे कागदपत्रे पाठवून प्रत्ये

१५ व्या एजीएमची सूचना शेअरधारकांना त्यांच्या ईमेल पत्त्यांवर लागू कायद्यांनुसार लवकरच पाठवर्ल

. ०. उपरोक्त माहिती कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी जारी केली जात आहे आणि एमसीए परिपत्रक सेबीच्या परिपत्रकाचे पालन करते.

व्हेटो स्विचगियर्स आणि केबल्स लिमिटेडकरित वर्षा राणी चौधरी दिनांक: २३ ऑगस्ट, २०२२

कंपनी सचिव सह अनुपालन अधिकारी

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मुळ प्राप्तकर्ते श्री. नामदेव शंकरराव पिंगळे यांना कोअर हाऊस क्र.डी-२, क्षेत्रफळ ४० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र गोराई(१) अक्षय को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.१०८, आरएससी-१६, गोराई-१, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ या जागेबाबत म्हाडाद्वारे वितरीत मुळ वाटपपत्र, पत्र व्यवहार, रक्कम जमा केल्याच्या पावत्या हे माझे अशील श्रीमती गुणवंतीबेन धरशी विकमानी यांच्याकडून हरवले आहे, ज्याकरिता मुंबई उपनगर, बोरिवली पोलीस ठाणे, मुंबई येथे दिनांक २३.०८.२०२२ रोजीचे ऑनलाईन तक्रार क्र.२७६७९-२०२२ नुसार तक्रार नींद केले आहे. जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर कोअर हाऊस जागेबाबत उपरोक्त वाटपपत्र, पत्र व्यवहार, रक्कम जमा केलेल्या पावत्यावर आणि/किंवा इतर अन्य दस्तावेज किंवा उपरोक्त जागा किंवा भागावर कोणताही अधिकार, हक्क किंवा हित, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क आणि/किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री प्राव्यांसह श्री. अनुज विनोद मोरे, वकील, मुंबई उच्च न्यायालय, कार्यालय पत्ताः **एमओआर असोसिएटस्**, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसोलि., आरएससी-१, गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४** दिवसात कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगित केले आहेत.

मुंबई, आज दिनांकीत २४ ऑगस्ट, २०२२ अनुज विनोद मोरे

वकील, मुंबई उच्च न्यायालय

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मुळ प्राप्तकर्ते श्री. संतोष दत्ता साळकर यांना कोअन हाऊस[े] क्र.डी-४६, क्षेत्रफळ ४० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र **चारकोप(१) गजानन को-**<mark>ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड,</mark> प्लॉट क्र.४३७, आरएससी-४३, चारकोप सेक्टर क्र.४, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ या जागेबाबत म्हाडाद्वारे वितरीत मुळ वाटपपत्र पत्र व्यवहार, रक्कम जमा केल्याच्या पावत्या हे माझे अशील श्री. कृष्णचंद्रा राजकुमार झाझरिया यांच्याकडून हरवले आहे, ज्याकरिता मुंबई उपनगर, चारकोप पोलीस ठाणे, मुंबई येथे दिनांक २३.०८.२०२२ रोजीचे ऑनलाईन तक्रार क्र.२७६८२-२०२२ नुसार तक्रार नोंद केले आहे.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर कोअर हाऊस जागेबाबत उपरोक्त वाटपपत्र, पत्र व्यवहार, रक्कम जमा केल्याच्या पावत्यावर आणि/किंवा इतर अन्य दस्तावेज किंवा उपरोक्त जागी किंवा भागावर कोणताही अधिकार, हक्क किंवा हित, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक आणि/किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह श्री. अनुज विनोद मोरे, वकील, मुंबई उच्च न्यायालय, कार्यालय पत्ताः **एमओआर असोसिएटस्,** ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसोलि., आरएससी-गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगित केले आहेत.

मुंबई, आज दिनांकीत २४ ऑगस्ट, २०२२ अनुज विनोद मोरे

वकील, मुंबई उच्च न्यायालय

FERVENT SYNERGIES LIMITED B/7-8, Satyam Shopping Centre, M. G. Road, Ghatkopar (East), Mumbai – 400 077 Corporate Identity Number: L24239MH2009PLC193843 NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR 13TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 13th Annual General Meeting of the Shareholders of Fervent Synergies Limited will be held on Thursday, 22nd September, 2022 at 11:00 a.m. IST through Video Conferencing ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') facility to transact business as set out in the notice of AGM which is being circulated for convening this AGM. The Company has sent notice of AGM on 22nd August, 2022 through electronic mode to the Members whose email address are registered with the Company/Depositories in accordance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA) vide Circular dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021 and May 05, 2022 and SEBI circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022. The Annual Report for the financial year 2021-2022 is available and can be downloaded from the Company's website <u>www.ferventsynergies.com</u> and the website o National Securities Depository Limited (NSDL) <u>www.evoting.nsdl.com</u>.

AND E-VOTING INFORMATION

In Compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended) the Members are provided with facility to cast their votes on all resolution eet forth in the Notice of AGM using electronic voting system (e-voting) provided by NSDL The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on Thursday, 15th September, 2022

The remote e-voting period commences at 9.00 a.m. Monday, 19th September 2022 and shall close at 5.00 p.m. on Wednesday, $21^{\rm st}$ September, 2022. During this period, members may cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Those members who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and otherwise are not barred from doing so shall be eligible to vote through remote e-voting system during the AGM.

The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also ttend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Compan

after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as of the cutoff date may obtain the Login ID and password by sending request to evoting@nsdl co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote evoting then he/she can use his/her existing User ID and password for casting their Votes. For details relating to remote e-voting please refer to the Notice of AGM, In case of any

queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request atevoting@nsdl.co.in. The details of the AGM are available on the website of the Company at www erventsynergies.com, NSDL at www.evoting.nsdl.com, BSE Limited at www.bseindi

Managing Director (DIN: 00588420)

Date: 23/08/2022

Snubnam द्र.:०१२४-४२१२५३०/३१/३२, ई-मेल: customercare@shubham.co, वेबसाईट: www.shubham.co

गलमत्तेचा ताबा घेतलेला आहे.

शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं.लि.

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

चाअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गर भम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेडचे (यापुढे शुभम म्हणून उल्लेख) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २०० अधिनियम) च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वयं असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसा बाली नमुद केलेल्या कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर

क्षायहंचाच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या

वेशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड** यांच्याकडे संपुर्ण रक्कम आणि त्यावरील करारदराने पुढील व्याज व प्रासंगिक खर्च व शुल्क ही रक्कम जमा करावी कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की. प्रतिभत मालमत्ता सोडवन घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतद आहे

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन मागणी सूचनेची कर्जदाराचे नाव तारीख व रक्कम तारीख फ्लंट क्र.२०२. २रा मजला. स्वामी समर्थ अपार्टमेंट हाऊस क्र.१७२०. घणसोली कर्ज क्र.0KAL1802000005011118 २०.०५.२०२२ व 90.06.707 गाव, लेखा क्र.जीएच-0000६११४१४, घणसोली गाव, गवळी देव चौक. रु.९,९६,२६०/-निलेश किशोर नार्दक घणसोली, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र-४००७०१. फ्लॅट क्र.४०२. ४था मजला, सिसिलीया हाईटस, सर्व्हे क्र.१०, मिळकत क्र.३०६९. कर्ज क्र.0PAL1909000005023145 २०.०५.२०२२ व 20.06.2023 रु.१२,१६,६६८/-गाव गोखिवरे, वसई पुर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर, ठाणे, महाराष्ट्र-मनिषा किशोर डोंगरे ठिकाण : गुरगाव शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड दिनांक : २३.०८.२०२२

ओमकारा ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: सी/५१५, कनाकिया झिलॉन, एलबीएस रोड आणि सीटीएस रोडचा जंक्शन, बीकेसी ॲनेक्स, इक्रिनॉक्सजवळ, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७०. दूर::०२२-२६५४४०००/८०९७९९८५९६

आरक्षित मुल्य

सर्वसामान्य जनता आणि विशेषत: खाली नमुद कर्जदार **मे. आर.टी. स्टार सॉलिटअर्स** आणि जामिनदार **श्री. नितीन रतिलाल शाह, श्री**

ई-लिलावाची तारीख: १३.०९.२०२२ रोजी स.११.००वा. िकमान बोली वाढविण्याची रक्कम: रु.२,००,०००/- (रुपये दोन लाख फक्त) सहभागी होण्याचे बोली प्रपत्र/केवायसी दस्तावेज/ इरठे पुरावा सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ: ज्ञात दायित्व: अज्ञात	अपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, ताडदेव बस आगाराजवळ, ४००००८ आणि चतुसिमाः उत्तरः इमारत क्र.०९; दक्षिणः इ पश्चिमः इमारत क्र.१६:	डॉ. भडकमकर मार्ग, ताडदेव, मुंबई- २,३५,००,०००/- २३,५०,०००/-		
किमान बोली वाढविण्याची रक्कम: रु.२,००,०००/- (रुपये दोन लाख फक्त) सहभागी होण्याचे बोली प्रपत्र/केवायसी दस्तावेज/ इरठे पुरावा सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ: ज्ञात दायित्व: अज्ञात	* * * * * * * * * * * * * * * * * * * *	22 -0 2-22 1 1 7 99 -		
सहभागी होण्याचे बोली प्रपत्र/केवायसी दस्तावेज/ इस्ठे पुरावा सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ: ज्ञात दायित्व: अज्ञात	· · · · · · · · · · · · · · · · · · ·			
इस्ठे पुरावा सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ: ज्ञात दायित्व: अज्ञात	11., , , , (11.1.2.1.1.)			
<u> </u>	, , ,	१२.०५.२०२२ राजा दु.४.००वा.		
	ज्ञात दायित्व:	1 ,		

३० दिवसांची सचना आहे.

विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता कृपया प्रतिभूत धनकोच्या वेबसाईटवर दिलेली लिंक अर्थात https://www.omkaraarc.com/ auction.php पहा. बोलिदारांनी https://www.bankeauctions.com वेबसाईटला भेट द्यावी किंवा संपर्क सेवा पुरवठादार मे. सी? इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, हेल्पलाईन +९१-७२९१९८११२४/२५/२६, हेल्पलाईन ई-मेल: support@bankeauctions.com,

सही/- प्राधिकृत अधिकारी, ओमकारा ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (ओमकारा पीएस १९/२०२०-२१ ट्रस्ट ओमकारा पीएस २०/२०२१-२२



OMKARA

(परिशिष्ट-४-ए (नियम ८(६) तरतुद पहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) अधिनियम २००२ चे नियम ८(६) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना.

<mark>रुपेश विनोदलाल शाह, कुमारी कल्पना नितीन शाह आणि कुमारी निमिशा रुपेश शाह</mark> यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेल्या प्रतिभूत धनकोंकडे तारण/अधिभारीत स्थावर मालमत्तेचा समुह बँकांच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे सांकेतिक ताबा आहे, ज्याची जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे या तत्त्वावर खाली नमुद कर्जदार/जामिनदारांकडून समुहाकडे दिनांक ३१.०७.२०११ रोजी देय रक्कम रु.३७,१२,६९,७९६/- (रुपये सदोतीस कोटी बारा लाख एकोणसत्तर हजार सातशे शहाण्णव फक्त) ासेच ०१.०८.२०११ पासून व्याज व खर्च वसुलीकरिता दिनांक ०३.०८.२०२२ रोजी स.११.००वा. (दिनांक ०२.०८.२०२२ रोजी साय.४.००वा पर्यंत बोली सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ आहे) विक्री केली जाईल. ओमकारा पीएस १९/२०२०-२१ ट्रस्ट व ओमकारा पीएस २०/२०२१-२२ चे विश्वस्त म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत **ओमकारा ॲसेटस्**

रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांनी खालील प्रतिभूतीसह एक्सिस बँकेकडून दिनांक ०९.०९.२०२१ रोजीचे करारनामा आणि ॲसेट रिकन्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेडकडून दिनांक ३०.१२.२०२० रोजी केलेल्या करारनामानुसार सदर कर्जदार/जामिनदारा विरोधात संपुर्ण थकबाकी रक्कम प्राप्त करण्याचे अधिकार घेतले आहेत

स्थावर मालमत्ता, आरक्षित मुल्य व इसारा रक्कम आणि ज्ञात अधिभार वर्णन खालीलप्रमाणे:

1	फ्लॅट क्र.४३, बिल्टअप क्षेत्रफळ ७९.१५ चौ.मी., ११वा मजत		₹.	
1	ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, ताडदेव बस आगाराजवळ,		२३,५०,०००/-	
1	४००००८ आणि चतुसिमाः उत्तरः इमारत क्र.०९; दक्षिणः इ			
١	पश्चिम: इमारत क्र.१६.			
١	ई-लिलावाची तारीख:	वा.		
١	किमान बोली वाढविण्याची रक्कम:	रु.२,००,०००/- (रुपये दोन	लाख फक्त)	
١	सहभागी होण्याचे बोली प्रपत्र/केवायसी दस्तावेज/	१२.०९.२०२२ रोजी दु.४.००वा.		
١	इरठे पुरावा सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ:			
1	चान टायित्वः	अज्ञात		

सदर प्रकाशन हे सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८(६) सहवाचिता नियम ९(१) अन्वये वर नमुद कर्जदार/सह-कर्जदारांना

श्री. हरेश गौडा, मोबा.:९५९४५९७५५५, ई-मेल: hareesh.gowda@c1india.com

ठिकाण: मुंबई दिनांक: २४.०८.२०२२ ट्रस्टचे विश्वस्त म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत)